

gige Feier P. 4, 2, 43, Vārtt. 2.3. अह्नीनसूक्तानि, अह्नीनानि कृ वा एता-  
न्यह्नीनि Ait. Br. 6, 8. ये भूयांस्यह्नीनाः ॥ Āc. 9, 1, 7, 4. इत्येकाह्नी  
अह्नीना अह्नीप्रभृतयः 11, 2. द्वादशाह्नीः सत्तमह्नीनश्च KĀTJ. Ā. 12, 1, 5, 6,  
16, 23, 1, 1.3. 4, 2, 7. 24, 7, 17. ब्राह्म्यानां याजनं कृत्वा परेषामत्यकर्म च ।  
अभिचारमह्नीनं च त्रिभिः कृच्छ्रेष्वप्यह्नीति ॥ M. 11, 197. अह्नीनं यागविशेषः  
अह्नीनयजनमशुचिकर्मिति श्रुतेः KULL. Am Ende eines comp. nach Zahl-  
wörtern P. 5, 1, 87. 6, 4, 145. अह्नीन, अह्नीन Sch.

2. अह्नीन (3. अ + ह्नी) adj. 1) ungeschmälert, vollständig: अह्नीना-  
ह्त्वर्गा लोकाह्त्वर्वृत्ताह्त्वर्वसमह्नीनवाप्रवाम Ait. Br. 6, 14. ÇAT. Br. 3, 1,  
1, 7. अह्नीनकीर्ति adj. MBh. 1, 1252. अह्नीनसत्य adj. 3, 13780. voll, üppig:  
अह्नीननितम्बे ÇAUT. 20. — 2) nicht beraubt von Etwas, sich einer Sache  
nicht entziehend: वेदयज्ञैरह्नीनानाम् M. 2, 183.

अह्नीनगु (von 2. अ + गो) m. N. pr. eines Fürsten, eines Sohnes von  
Devānīka, HARIV. 823. VP. 386. RAĢH. 18, 13.

अह्नीनर m. N. pr. eines Fürsten VP. 462 (Bhāg. P.: वहीनर).

अह्नीर m. Kūhhirt VAIĠ. beim Sch. zu ÇĪ. 11, 8. — Vgl. अमीर, अमीर.

अह्नीरिणा m. eine zweiköpfige Schlange TRIK. 1, 2, 3. HĀR. 164.

अह्नीवती (von अह्नी) f. संज्ञायाम् gaṇa शरादि zu P. 6, 3, 120. Sch. zu  
6, 1, 221 und 8, 2, 11.

अह्नीवृष N. eines von Indra bekämpfen Dämons: यः सृष्ट्विन्दुमनेर्शानि  
पिप्लुं दासमह्नीवृषम् । वधीडुयो रिणान्नयः । RV. 8, 32, 2. अह्नीवृषमृची-  
षम श्रीर्णावामह्नीवृषम् 26. 66, 2. वृषुः श्येनाय कृत्वन् आसु स्वासु वंसंगः ।  
अव दीधेदह्नीवृषः ॥ 10, 144, 3. — Vgl. अह्नी.

अह्नी adj. im comp. परोऽह्नी f., Nebenform von अह्नी eng, schmal,  
ÇAT. Br. 3, 3, 4, 26: परउर्वीर्वा अह्नीया उपसदः परोऽह्नीरह्नीयाः.

अह्नीत (3. अ + ह्नी) adj. 1) nicht geopfert, nicht dargebracht, noch  
nicht geopfert AV. 12, 4, 53. कृषिषो ऽह्नीतस्य नाम्नीयात् ÇAT. Br. 3, 6, 3,  
21. 2, 5, 3, 17. 4, 5, 2, 16. 9, 5, 1, 19. 23. अह्नीताभ्युदिते KĀTJ. Ā. 25, 4, 10.  
अह्नीतं च ह्नीतं चैव तथा प्रह्नीतमेव च । ब्राह्म्यं ह्नीतं प्राशितं च पश्च यज्ञान्प्र-  
चक्षते ॥ जपो ऽह्नीतो ह्नीतो होमः u. s. w. M. 3, 73. 74. अह्नीतं कृषिः 12, 66.  
— 2) dem nicht geopfert worden ist AV. 7, 97, 7. — 3) nicht eropfert,  
nicht durch Opfer erlangt: यन्मा ह्नीतं यदह्नीतमाज्ञगाम् AV. 6, 71, 2.

अह्नीताद् (3. अ + ह्नी-अद्) adj. nicht vom Geopferten genießend, dem  
nicht gebührt vom Opfer zu essen: ह्नीताद् अह्नीताद् अह्नीताद् देवाः AV. 1, 30,  
4. VS. 17, 13. दस्यवः AV. 18, 2, 28. अह्नीताद् वै विषाः ÇAT. Br. 2, 5, 2, 24.  
4, 5, 2, 16.

अह्नीत (3. अ + ह्नी) adj. ungerufen, nicht herausgefordert: भोज्ञा जि-  
व्युर्पे अह्नीताः प्रयति RV. 10, 107, 9.

अह्नीतान (3. अ + ह्नी) adj. nicht grollend, freundlich: किं मे कृष्य-  
मह्नीतानो नुषेत RV. 7, 86, 2.

अह्नीतयमान (3. अ + ह्नी) adj. 1) nicht eifersüchtig, nicht unwillig,  
bereitwillig: राज्ञानां नृत्तमह्नीतयमानां मरुत्संश्रूणां विभृयः मरुद् दौ RV. 5,  
62, 6. पुनः प्रायच्छ्रह्नीतयमानः 10, 109, 2. AV. 1, 33, 4. 6, 74, 3. 18, 4, 6.  
— 2) was man gern giebt: अग्र्यं ददातु अह्नीतयमानाम् TAĪTT. Br. 3, 1,  
2, 6 in Z. f. d. K. d. M. 7, 272.

अह्नी interj. नेपे und वियोगे ÇABDAM. im ÇKDR.

अह्नीकृत (3. अ + ह्नी) von ह्नी) adj. nicht unwillig, geneigt RV. 1, 91, 4.

अह्नीकृता मनसा 7, 67, 7. 10, 70, 4. अह्नीकृत्वसुः सुमना बभूव 32, 8. VS. 15, 1.

अह्नीकृमान (3. अ + ह्नी) adj. dass. RV. 1, 24, 11. 138, 3. 4.

अह्नीकृत्यन् (3. अ + ह्नी) adj. dass.: (सूर्य) अह्नीकृत्यन्नुच्चरति स्वधा अनु  
RV. 10, 37, 5.

अह्नी f. N. einer Pflanze, *Asparagus racemosus Willd.*, AK. 2, 4, 2, 20.

अह्नीकृत (3. अ + ह्नी) adj. der Grundlage entbehrend BEAG. 18, 22 (v.  
l. अह्नी).

अह्नी interj. des freudigen oder traurigen Staunens, des Entzückens  
oder der Trauer, der Freude oder des Unwillens, des Lobes oder Ta-  
dels; am Anf. eines Satzes: अह्नी गीतस्य माधुर्यम् R. 1, 4, 16. अह्नी इपमह्नी  
वीर्यमह्नी सन्नमह्नी व्युतिः 5, 43, 16. N. 3, 17. PAÑKĀT. 29, 25. अह्नी रागब-  
द्धचित्तवृत्तिरालिखित इव सर्वतो रङ्गः ÇĀK. 4, 11. 9, 1. 13, 10. 16, 12. 27,  
17. 31, 2. 32, 15. 39, 11. 80, 7. 99, 13. VIKR. 49, 11. अह्नी तृताः स्म R. 1,  
13, 20. अह्नी स्वप्रमिमं मन्ये 5, 31, 37. अह्नी पश्यत PAÑKĀT. 43, 12. अह्नी हिर-  
ण्यक भ्राह्म्यो ऽसि Hit. 17, 5. अह्नी देवदत्तः पचति शोभनम् P. 8, 1, 40, Sch.  
अह्नी दुष्यन्तस्य संशयमात्राः पिण्डभाजः ÇĀK. 92, 6. 41, 11. अह्नी कामी  
स्वतो पश्यति 33. अह्नी शास्त्राम्बलं ते व्यञ्जितं प्रवर्गर्षम R. 4, 1, 21. mit-  
ten in den Satz eingeschoben: घृताद्यो किल संसेक्ता दश वर्षाणि लक्ष्मण ।  
अमन्यताह्नी धर्मात्मा विश्वामित्रः R. 4, 33, 7. विधिर्ह्नी बलवानिति मे म-  
तिः BHARTR. 2, 87. कृति धनिनां वितान्यह्नी दाम्भिकाः PRAB. 21, 7. ÇĀN-  
TI. 4, 11. 18. AMAR. 44. तदह्नी ऽयमस्मदीयो बान्धवः PAÑKĀT. 243, 6. 227,  
7. कर्मह्नी कार्ष्णिसि (असूयायाम्) P. 8, 1, 41, Sch. am Ende des Satzes:  
वरमपि च गर्भं स्थितिरह्नी PAÑKĀT. Pr. 8. 1, 12. I, 448. ÇĀK. 107. In Ver-  
bindung mit andern Partikeln: अह्नी नु खल्विदृशोमवस्थो प्रपन्नो ऽस्मि  
ÇĀK. 60, 12. अह्नी धिगिति निःशस्य R. 2, 57, 11. BRĀHMAN. 1, 35. PAÑKĀT. 125,  
16. 228, 9. 234, 9. ÇĀK. 18, 9. अह्नी वो धिगबलं नात्तम् MBh. 1, 5156. धि-  
गह्नी (so ist zu lesen st. दिगह्नी) कष्टो स्त्रीधनुर्गोधिताम् KATHĀS. 20, 197.  
अह्नी वत (wehe) मरुत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् BHAG. 1, 45. SĀV. 2, 11. N.  
12, 76. PRAB. 92, 13. KATHĀS. 22, 239. als Anruf: अह्नी वतासि स्पृहापीय-  
वीर्यः KUMĀRAS. 3, 20. — Die Lexicographen geben folgende Bedeutun-  
gen an: विस्मये AK. 3, 3, 9. धिगर्थे शोके च कर्णार्थविषादयोः H. an. 7,  
52. Dieselben Bedeutungen und ausserdem: संवाधने (vgl. PAÑKĀT. 103,  
21. 172, 15. ÇĀK. 69, 22, v. l.) प्रशंसायो विस्मये पदपूर्णे ॥ असूयायां वितर्के  
(Verwechslung mit अह्नी) MED. avj. 89. 90. Weder औ noch ein folgen-  
der Vocal erleiden irgend eine euphonische Veränderung nach P. 1, 1,  
45 und VOP. 2, 19. Vgl. अह्नी अ० PAÑKĀT. 125, 11. 128, 4. 169, 13. 173,  
2. Hit. 33, 5. अह्नी अ० PAÑKĀT. 192, 23. 231, 5. Dagegen gefehlt MBu. 1,  
4197. BRAHMA-P. in LA. 53, 8. PAÑKĀT. 29, 25. 104, 16. 157, 5. 243, 6. Bei  
अह्नी पूजायाम् hat das verb. fin. den Ton, in einer andern Bedeutung  
nicht nothwendig, P. 8, 1, 40. 41. अह्नीवत wird besonders aufgeführt:  
अनुकम्पायां खेदामल्लपायोः H. an. 7, 60. MED. avj. 34.

अह्नीतार (3. अ + ह्नी) m. Nicht-Opferer, zum Opfern ungeschickt  
AV. 9, 6, 51. ÇAT. Br. 1, 3, 3, 3. 5, 1, 13.

अह्नीपुरुषिका (von अह्नी + पुरुष) f. grosses Selbstvertrauen, Gross-  
thuerei H. 318. In den Scholl. zu BHART. 3, 27 wird अह्नीपुरुषिका durch  
अह्नीपुरुषस्य भावः erklärt. — Vgl. अह्नी०.

अह्नीरथतर (अह्नी + र०) n. P. 8, 2, 68, Vārtt.

अह्नीरारत्र (von अह्नी + रात्रि) P. 5, 4, 87. 8, 2, 68, Vārtt. Tag und Nacht,  
वृत्त्यर्थमेव; m. P. 2, 4, 29. AK. 1, 1, 2, 12. 21. H. 138. PRAÇNOR. 1, 13. MBh.